

6th June, 2022

Corporate Relations Department BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street Mumbai – 400 001 Scrip Code: **501301**  National Stock Exchange of India Ltd. Exchange Plaza Bandra-Kurla Complex Bandra (E) Mumbai 400 051 Symbol: TATAINVEST

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper Advertisement - Disclosure under Regulation 30 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('SEBI Listing Regulations').

Pursuant to Regulation 30 and Regulation 44 of the SEBI Listing Regulations and in compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, the Secretarial Standard on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India and in compliance with the General Circular issued by the Ministry of Corporate Affairs, we enclose copies of the following newspaper advertisements published for giving Public Notice to the Shareholders for intimating that the 85th Annual General Meeting of the Company will be held on **Monday, 27th June, 2022, at 4:00 p.m. (IST) through Video Conferencing / Other Audio Visual Means only,** e-Voting details, procedure for registering email addresses and Book Closure for the purpose of payment of dividend to the Shareholders:

Sr. No.	Name of Newspaper(s)	Publication Date	Edition(s)
1.	Business Standard (English)	4th June 2022	All
2.	Navshakti (Marathi)	4th June, 2022	Mumbai

These are also being made available on the website of the Company at <a href="https://www.tatainvestment.com">www.tatainvestment.com</a>.

This is for your information and records.

Yours faithfully,

TATA INVESTMENT CORPORATION LIMITED

(MANOJ KUMAR C V)
CHIEF FINANCIAL OFFICER
COMPANY SECRETARY

Encl: as above

# ROAD INFRASTRUCTURE DEVELOPMENT COMPANY OF RAJASTHAN LTD. 701-706, 7th Floor, ARG Corporate Park, Gopalbari, Ajmer Road, Jajpur - 302001 Tel.: +91 141-2747001, E-mail: office@ridcor.in, Website: www.ridcor.in, ClN: U45203R.J2004PLC019850

RIDCOR intends to invite online tenders through e-procurement for (1) Major Maintenance Works (Cycle-3) on various stretches of Mega Highways and (2) Appointment of Independent Engineer on RIDCOR/RIPL Project roads in Rajasthan. Bid documents may Independent criginated of rubic-Orving a roject rodes in registration in the bed ownloaded from the website http://eproc.rajasthan.gov.in' from 0.6.0.2022 (18:00 Hrs). Online bids will be opened on 21.06.2022. All the particulars and amendments related to this E-NIT can be viewed on the above said website. Interested agencies/firms are required to be registered on the website http://eproc.rajasthan.gov.in through digital signatures.

# **Get insights**

## from wherever you are



## The **ALL-NEW Business Standard App** Making Devices Smart, Insight Out.



#### The Business Standard Morning show New episodes at 8am,

Monday to Friday



## Daily market insights

Get detailed analysis and updates on the share market



## Go offline

Online. Offline. Anytime. Stay connected, always



Dark mode Introducing dark mode for easy reading



Read to me Listen on the move



## Quick reads

For when you don't have time





from bit.ly/BS app



# **Business Standard Insight Out**





business-standard.com



# एसजेवीएन लिमिटेड SJVN Limited

(भारत सरकार एवं हिमाचल प्रवेश सरकार का संयुक्त उपक्रम) (A Joint Venture of Govt. of India & Govt. of H.P.) CIN No. L40101HP1988GOI008409

Notice Inviting Expression of Interest Eol No: SJVN/CC-Delhi/LO/C&P/4316 (A)

SJVN invites OFFLINE Expression of Interest (EOI) from the eligible Firms for "Empanelment of Firms for providing Consultancy Services for Arrangement of Clients on Buy and/or Sell side for Power Trading Activities of SJVN Limited". The Eol Document can be downloaded from he websites www.sjvn.nic.in and www.eprocure.gov.in from 04.06.2022 by 09:00 Hrs up to 20.06.2022 till 14:00 Hrs. The Bid/Application is to be submitted OFFLINE to the EoI Inviting Authority. The prospective bidders Applicant are requested to remain updated through above mentioned websites for any clarification or notification concerned with this EoI as no further nformation will be published in respect of this EoI through any other media. Last Date & Time for submission of Bids/Applications: 20.06.2022 till 14:00 Hrs

Date & Time of opening of Bids/Applications : 20.06.2022 at 15:00 Hrs Dy. General Manager (LO-C&P) 6th Floor, Tower1, NBCC Office Complex, East Kidwai Nagar, New Delhi-110023. Ph.- 011-61901906/61901953

E-mail - sjvncontractdelhi@gmail.com ared Vision: 5000 MW by 2023; 25000 MW by 2030; 50000 MW by 2040

ROAD INFRASTRUCTURE DEVELOPMENT COMPANY OF RAJASTHAN LTD.
701-706, 7th Floor, ARG Corporate Park, Gopalbari, Ajmer Road, Jaipur - 302001 RIDCOR/PRJ/ADM/NEW-519/2022/158 E-NIT

sidbi

SMALL INDUSTRIES DEVELOPMENT BANK OF INDIA

#### **TENDER NOTICE**

Request for Proposal (RfP) from reputed firms for carrying out Concurrent Audit for Operations of Branch Offices of SIDBI. Last date for submission of application - by 15:30 hrs. on 24 June, 2022.

For detailed tender document please visit our website at www.sidbi.in or eprocure.gov.in/cppp. Addendum/Corrigendum, if any, will be published in

the above mentioned websites only

#### **Imagicaaworld Entertainment Limited**

CIN: L92490MH2010PLC199925

Reg. Off.: 30/31, Sangdewadi, Khopoli-Pali Road, Taluka Khalapur, District Raigad 410 203 Corp. Off.: 9th Floor, Lotus Business Park, New Link Road, Andheri (West), Mumbai 400 053. Tel: +91 22 4068 0008;

Fax: +91 22 4068 0088 | E-mail: compliance@imagicaaworld.com | Website: www.imagicaaworld.com

#### FOR INFORMATION OF THE SHAREHOLDERS OF THE COMPANY CORRIGENDUM TO THE NOTICE OF EOGM NO.1/2022-23 EXTRAORDINARY GENERAL MEETING OF THE MEMBERS OF IMAGICAAWORLD ENTERTAINMENT LIMITED SCHEDULED TO BE HELD ON FRIDAY, 10TH JUNE, 2022 AT 11.30 AM THROUGH AUDIO VISUAL MEANS

In due compliance with the provisions of the Companies Act, 2013 read together with the rules made thereunder, Imagicaaworld Entertainment Limited ("Company") circulated the notice of EOGM No.1/2022-23 Extraordinary General Meeting of the members of the Company scheduled to be held on Friday, 10th June, 2022 at 11.30 AM through audio visual means ("EOGM Notice") to all its shareholders for convening the Extraordinary General Meeting of the members of the Company as mentioned in the EOGM Notice

This is to inform the shareholders of the Company that certain inadvertent errors made in the EOGM Notice and the Explanatory Statement to the EGM Notice have come to the knowledge of the Company and vide this Corrigendum; we wish to inform our shareholders of the following corrections to the EGM Notice and the Explanatory Statement to the EGM Notice::

The date of the EOGM Notice has been inadvertently mentioned as 'May 13, 2022' on Page 15 and Page 58 of the EOGM Notice instead of 'May 17, 2022' (which was the date on which the EOGM Notice was actually issued by the Company to the shareholders of the Company).

Therefore, the date below the signature of the Joint Company Secretary & Compliance Officer of the Company on Page 15 and Page 58 of the EOGM Notice should be read as "May 17, 2022" in place of "May 13, 2022".

Page 33, Page 43 and Page 49 of the EOGM Notice refers to 'Annexure I' forming part of the EOGM Notice for the pre-issue and post-issue shareholding pattern of the Company. However, 'Annexure I' to the EOGM Notice was inadvertently not enclosed along with the **EOGM Notice.** 

The 'Annexure I' forming part of the EOGM Notice which sets out the shareholding pattern of the Company before and after considering all the preferential issues under the EOGM Notice as referred to in Page 33, Page 43 and Page 49 of the EOGM Notice is enclosed with this Corrigendum as 'Exhibit 1' for the information and notice of the shareholders of the Company and any reference to Annexure I' in Page 33, Page 43 and Page 49 of the EOGM Notice should be read as a reference to 'Annexure I' as **enclosed** with this Corrigendum as 'Exhibit 1'

Page 41 of the EOGM Notice inadvertently does not provide the details of identity of the natural persons who are the ultimate beneficial owners of the shares proposed to be allotted to Assets Care & Reconstruction Enterprise Limited (ACRE) which is one of the proposed allottees and/or who ultimately control Assets Care & Reconstruction Enterprise Limited (ACRE) being one of the proposed

For the column with the heading 'natural person who ultimately controls the lender' in Page 41 of the EGM Notice, the following is to be read in place of "N.A.": "As per the requirements of Regulation 163(1)(f) of the ICDR Regulations, it is hereby disclosed that the beneficial owner of the equity shares in the Company which are to be allotted to Asset Care & Reconstruction Enterprise Limited is 'ACRE-93-Trust' which is a securitization trust for the purposes of securitization. Asset Care & Reconstruction Enterprise Limited is an asset reconstruction company which is registered with the Reserve Bank of India (RBI) and is the settl trustee for 'ACRE-93-Trust' and shall hold the equity shares on behalf of 'ACRE-93-Trust'. The beneficial ownership in 'ACRE-93-Trust' is with the holders of the security receipts which have been issued and allotted by 'ACRE-93-Trust' as per the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act. 2002. Tourism Finance Corporation of India Limited, which is a public listed company, owns 85% (eighty-five percent) security receipts issued and allotted by the securitization trust, 'ACRE-93-Trust' and Asset Care & Reconstruction Enterprise Limited holds the balance 15% (fifteen percent) security receipts issued and allotted by 'ACRE-93-Trust'. There is no natural person exercising effective contro over 'ACRE-93-Trust'. Therefore, Tourism Finance Corporation of India Limited is a listed company holding 85% (eighty-five percent) security receipts issued and allotted by 'ACRE-93-Trust' is the ultimate beneficial owner of 'ACRE-93-Trust'. Further, as of March, 2022, the following shareholders hold more than 10% (ten percent) of the equity share capital of Asset Care & Reconstruction Enterprise Limited and are categorized as 'sponsors' as approved by the Reserve Bank of India (RBI):

(a) Axis Bank Limited is a listed company and holds 13.7% (thirteen point seven percent) of the equity share capital of Asse Care & Reconstruction Enterprise Limited; and

(b) Ares SSG Capital Management (Singapore) Pte. Ltd. holds 49% (forty-nine percent) of the equity share capital of Asset Care & Reconstruction Enterprise Limited. The controlling interest in Ares SSG Capital Management (Singapore) Pte. Ltd. is held by Ares Management Corporation which is listed on the New York Stock Exchange. No other shareholders hold more than 10% (ten percent) of the equity share capital of Asset Care & Reconstruction Enterprise

Please note that all other contents of the EOGM Notice remain unchanged. The EOGM Notice should be read in continuation of and in conjunction with this Corrigendum.

This Corrigendum shall form an integral part of EOGM Notice and shall also be available on the Company's website https://www.imagicaaworld.com/ and on the websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange Limited a www.bseindia.com and www.nseindia.com, respectively.

For IMAGICAAWORLD ENTERTAINMENT LIMITED,

Place: Mumbai Encl.: as above

Description

Swapnil Char Jt. Company Secretary and Compliance Officer Membership No.: A58292

Pre-Issue Shareholding Post-Issue Shareholding

## ANNEXURE -I TO THE EOGM NOTICE NO.01/2022-23

THE PRE AND POST ISSUE SHAREHOLDING OF THE COMPANY

OI. NO.	Description	1 16-13306 01	iaicilolullig	1 0at-1aaue onarenolumg	
		No. of Shares	% of Shares	No. of Shares	% of Shares
(A)	Promoter and Promoter Group				
(A)(1)	Promoters - Individual	129000	0.14	0	(
(A)(2)	Promoters - Body Corporate	27241127	30.53	271419228	66.2
, , , ,	Total (A) = (A)(1) + (A)(2)	27370127	30.67	271419228	66.25
(B)	Public Shareholding				
(B)(1)	Institutions				
(B)(1)(a)	Non Nationalised Banks	233	0.00	233	0.0
(B)(1)(b)	Foreign Portfolio Investors (Corporate)	2880040	3.23	2880040	0.7
(B)(1)(c.)	Nationalised Banks				
. , . , . ,	Union Bank of India	0	0	15627861	3.8
	Bank of Baroda	0	0	11340745	2.7
	Indian Overseas Bank	0	0	4370504	1.0
	Jammu & Kashmir Bank	0	0	3178548	0.7
	Bank of India	0	0	2854807	0.7
	Punjab and Sind Bank	0	0	2379006	0.5
	Canara Bank	0	0	2354480	0.5
	Cental Bank of India	0	0	2334859	0.5
(B)(1)(d)	Life Insurance Corporation of India	0	0	2143558	0.5
(B)(1)(e.)	Asset Care and Reconstruction Enterprised Limited	0	0	2467299	0.60
	TOTAL (B)(1)	2880273	3.23	51931940	12.68
(B)(2)	Non-Instituitons				
(B)(2)(a)	Public - Individual	37431788	41.95	37560788	9.17
(B)(2)(b)	Body Corporate - Ltd Liability Partnership	281282	0.32	281282	0.0
(B)(2)(c)	Clearing Members	177584	0.20	177584	0.0
(B)(2)(d)	Foreign Company	2540084	2.85	2540084	0.6
(B)(2)(e)	Foreign Nationals	25000	0.03	25000	0.0
(B)(2)(f)	Hindu Undivided Family	3062179	3.43	3062179	0.75
(B)(2)(g)	Non Resident (Non Repatriable)	105012	0.12	105012	0.03
(B)(2)(h)	Non Resident Indians	284793	0.32	284793	0.0
(B)(2)(i)	Other Bodies Corporate	15041180	16.86	42282307	10.3
(B)(2)(k)	Trusts	29500	0.03	29500	0.0
	TOTAL (B)(2)	58978402	66.10	86348529	21.0
	Total $(B) = (B)(1) + (B)(2)$	61858675	69.33	138280469	33.7
	Total Shareholding (C.) = $(A) + (B)$	89228802	100	409699697	100.00

categorised as Public-Individual Category post Preferential Allotment of Equity Shares

\*\* Thrrill Park Limited - Promoter Body Corporate category holding 2,72,41,127 equity shares , Pre-Preferential all categorised as Other Bodies Corporate post Preferential Allotment of Equity Shares

Malpani Parks Private Limited will be the Promoter Body Corporate post Preferential Allotment of Equity Shares holding 27,14,19,228 equity shares. Consequently the Company will take all the actions as may be required for re-classifying the existing promoters of the Company as 'Public' and Malpani Parks Private Limited as the 'Promoter' in accordance with the procedure laid down under applicable laws.

Please find below the process and manner for attending the AGM and electronic voting during the AGM through InstaMeet: Open the internet browser and launch the URL: https://instameet.linkintime.co.in Select the "Company" and 'Event Date' and register with

vour following details:

Demat Account No. or Folio No: Enter your 16 digit Demat Account No. or Folio No Shareholders/ members holding shares in CDSL demat account shall provide 16 Digit Beneficiary ID

Shareholders/members holding shares in NSDL demat account shall provide 8 Character DP ID followed by 8 Digit Client ID

Shareholders/ members holding shares in physical form shall provide Folio Number registered with the Company PAN: Enter your 10-digit Permanent Account Number (PAN) (Members who have not updated their PAN with the Depository

Participant (DP)/ Company shall use the sequence number provided to you, if applicable

Mobile No.: Enter your mobile number

Email ID: Enter your email id, as recorded with your DP/Company.

Click "Go to Meeting" (You are now registered for InstaMeet and your attendance is marked for the meeting and you will receive an OTP if you have not done remote e-voting) Further, once the electronic voting is activated by the scrutinizer during the meeting, shareholders/ members who have not exercised their

vote through the remote e-voting can cast the vote as under:

On the Shareholders VC page, click on the link for e-Voting "Cast your vote"

Enter your 16 digit Demat Account No. / Folio No. and OTP (received on the registered mobile number/ registered email Id) received during registration for InstaMEET and click on 'Submit'.

After successful login, you will see "Resolution Description" and against the same the option "Favour/ Against" for voting.

Cast your vote by selecting appropriate option i.e. "Favour/Against" as desired. Enter the number of shares (which represents no. of

votes) as on the cut-off date under 'Favour/Against'. After selecting the appropriate option i.e. Favour/Against as desired and you have decided to vote, click on "Save". A confirmation box will be displayed. If you wish to confirm your vote, click on "Confirm", else to change your vote, click on "Back" and accordingly

Once you confirm your vote on the resolution, you will not be allowed to modify or change your vote subsequently. For any further assistance/ clarifications, you may contact Team InstaVote at :- Tel : 022 - 49186000 or write an email to

Manoj Kumar C V

## **TATA TATA INVESTMENT CORPORATION LIMITED**

CIN: L67200MH1937PLC002622 Regd. Office: Elphinstone Building, 10 Veer Nariman Road, Mumbai- 400 001 Tel: 022-66658282 Fax: 022-66657917 E-mail: ticl@tata.com web: www.tatainves

#### NOTICE OF THE 85TH ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING AND BOOK CLOSURE Annual General Meeting:

NOTICE is hereby given that the Eighty-Fifth (85th) Annual General Meeting ('AGM' or 'Meeting') of the Members of Tata Investment Corporation Limited ('the Company') will be held on Monday, 27th June, 2022 at 4.00 p.m. (IST) through Video Conferencing ('VC') facility / Other Audio Visual Means ('OAVM') ONLY, to transact the businesses set out in the Notice of the AGM. In accordance with the General Circulars issued by the Ministry of Corporate Affairs dated 8th April, 2020, 13th April, 2020, 5th May, 2020, 13th January, 2021, 14th December, 2021 and 5th May, 2022 (collectively referred to as 'MCA Circulars') and the Securities and Exchange Board of India ('SEBI') Circulars dated 12th May, 2020, 15<sup>th</sup> January, 2021 and 13<sup>th</sup> May, 2022, the Company has sent the Notice of the 85<sup>th</sup> AGM along with the Annual Report 2021-22 on Thursday, 2nd June, 2022, through electronic mode only, to those Members whose e-mail addresses are registered with the Company or Registrar & Transfer Agent ('Registrar') and Depositories. The Company shall send a physical copy of the Annual Report 2021-22 to those Members who request for the same at ticl@tata.com mentioning their Folio No./DP ID and Client ID.

The Annual Report 2021-22 of the Company, inter alia, containing the Notice and the Explanatory Statement of the 85th AGM is available on the website of the Company at https://tatainvestment.com/ wp-content/uploads/2022/06/TICL\_Annual\_Report\_FY\_21\_22.pdf and on the websites of the Stock Exchanges viz. www.bseindia.com and www.nseindia.com. A copy of the same is also available on the website of National Securities Depository Limited ('NSDL') at www.evoting.nsdl.com.

Remote e-Voting:

In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 ('the Act') read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, Secretarial Standards - 2 issued by the Institute of Company Secretaries of India on General Meetings and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing to its Members the facility of remote e-Voting before the AGM and during the AGM in respect of the businesses to be transacted at the AGM and for this purpose, the Company has appointed NSDL for facilitating voting through electronic means. The detailed instructions for remote e-Voting are given in the Notice of the AGM. Members are requested to note the following:

The remote e-Voting facility would be available during the following period: Commencement of remote e-Voting

From 9.00 a.m. (IST) on Thursday, 23<sup>rd</sup> June, 2022 End of remote e-Voting Upto 5.00 p.m. (IST) on Sunday, 26th June, 2022 The remote e-Voting module shall be disabled by NSDL for voting thereafter and Members will not be allowed to vote electronically beyond the said date and time;

The voting rights of the Members shall be in proportion to their share of the paid-up equity share capital of the Company as on Monday, 20th June, 2022 ('Cut-Off Date'). The facility of remote e-Voting system shall also be made available during the Meeting and the Members attending the Meeting, who have not already cast their vote by remote e-Voting shall be able to exercise their right during the Meeting. A person whose name is recorded in the Register of Members / Register of Beneficial Owners as on the Cut-Off Date only shall be entitled to avail the facility of remote e-Voting before / during the AGM. Members who have cast their vote by remote e-Voting prior to the Meeting may also attend the Meeting electronically, but shall not be entitled to vote again;

A non-individual shareholder or shareholder holding securities in physical mode, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the despatch of the Notice and holds shares as on the cut-off date, may obtain the User ID and Password for e-Voting by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if the shareholder is already registered with NSDL for remote e-Voting then he/she can use his/her existing User ID and password for casting the vote.

Individual shareholders holding securities in electronic mode and who acquire shares of the Company and become a Member of the Company after despatch of the Notice and hold shares as of the cut-off date may follow the login process mentioned at point 29(B)(i) of the Notice of the AGM. Members can also login by using the existing login credentials of the demat account held through Depository Participant registered with NSDL or Central Depository Services Limited ('CDSL') for e-voting facility.

e. A person who is not a Member as on the cut-off date should treat the Notice of the AGM for information purposes only.

Mr. P. N. Parikh (Membership No. FCS 327) or failing him Mr. Mitesh Dhabliwala (Membership No. FCS 8331) or failing him, Ms. Sarvari Shah (Membership No. FCS 9697), of Parikh & Associates, Practicing Company Secretaries, has been appointed as the Scrutiniser to scrutinise the remote e-Voting process before / during the AGM in a fair and transparent manner.

## Registration of e-mail addresses:

Members who have not yet registered their e-mail addresses are requested to follow the process mentioned below, on or before 5:00 p.m. IST on Monday, 20th June, 2022, for registering their e-mail addresses to receive the Notice of the AGM and the Annual Report 2021-22 electronically and to receive login-id and password for remote e-Voting:

a) Visit the link: https://tcpl.linkintime.co.in/EmailReg/Email\_Register.html

b) Select the Name of the Company from the dropdown list: Tata Investment Corporation Limited.
c) Enter the Folio No. / DP ID, Client ID, Shareholder Name, PAN details, Mobile no. and E-mail address. Members holding shares in physical form are additionally required to enter one of their share certificate numbers and upload a self-attested copy of the PAN card and address proof viz.

Aadhaar Card, Passport or front and backside of their share certificate. d) The system will send OTP on the Mobile No. and E-mail address Enter your e-mail address and

mobile number. e) Enter OTP received on Mobile No. and E-mail address.

The system will then confirm the E-mail address for the limited purpose of service of Notice of AGM alongwith Annual Report 2021-22 and e-voting credentials

For permanent registration of their e-mail address, Members holding shares in demat form are requested to update the same with their Depository Participant ('DP') and to the Registrar for those Members holding shares in physical form.

In case of any queries/grievances pertaining to remote e-Voting (before the AGM and during the AGM), you may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for shareholders and e-voting user manual for shareholders available in the download section of www.evoting.nsdl.com or call on the toll-free number: 1800 1020 990 and 1800-22-44-30 or send a request at evoting@nsdl.co.in.

Helpdesk for Individual Shareholders holding securities in electronic mode for any technical issues related to login through Depository i.e. NSDL and CDSL:

Login type	Helpdesk details		
Securities with NSDL   Members facing any technical issue in login can contact NSDL hel			
	by sending a request at evoting@nsdl.co.in or call at toll free no.: 1800		
	1020 990 or 1800 224 430		
Securities with CDSL	Members facing any technical issue in login can contact CDSL helpdesk by		
	sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or contact at 022-		
	23058738 or 022-23058542 / 43		

## **Book Closure and Dividend:**

Place: Mumbai

Dated: 3rd June, 2022

Notice is further given that pursuant to Section 91 of the Act and the Rules framed thereunder, the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, 4th June, 2022 to Friday, 10th June, 2022 (both days inclusive) for the purpose of the 85th AGM and payment of Dividend of Rs. 55/- (550%) per Ordinary Shares of Rs.10 each of the Company. The dividend, if declared by the Members, will be paid on and from Wednesday, 29th June, 2022. The detailed process/ Forms of the same is available on the website of the Company at www.tatainvestment.com.

For Tata Investment Corporation Limited

Chief Financial Officer and Company Secretary





















#### जाहीर सूचना

याद्वारे सूचना देण्यांत येते की, श्री. डेनिस जे. सॉलोमन आणि त्यांच्या पत्नी, सौ. पॅट्रीशिया डेनिस सॉलोमन यांनी संयुक्तपणे धारण केलेल्या शेअर प्रमाणपत्र क्र. ६४ अंतर्गत विभिन्न क्र. ०५६ ते ०६० (दोन्ही धरून) धारक प्रत्येकी रु. ५०/- च्या पाच शेअर्स सहीत दत्त मंदीर रस्त्यालगत वाकोला पाईप लाईन, सांताक्रुझ (पूर्व), मुंबई - ४०००५५ येथील सदर सिल्वर थ्रेड को-ऑप. हौ. सो. लि. च्या इमारती मधील तिसऱ्या मजल्यावर स्थित सदर फ्लॅट क्र. ए/३०२ आहे. सदर श्री. डेनिस जे. सॉलोमन यांचे २८.०६.२०१७ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात त्यांचे हयात कायदेशीर वारस म्हणून त्यांच्या पत्नी सौ. पॅट्रीशिया डेनिस सॉलोमन होत्या. मूळ शेअर प्रमाणपत्र हरवले/गहाळ झाले आणि त्यानंतर त्या संबंधात सदर सिल्वर थ्रेड को-ऑप. हौ. सो. लि. ने एक नकल शेअर प्रमाणपत्र जारी केले. सौ. पॅट्रीशिया डेनिस सॉलोमन ह्या स्वर्गीय डेनिस जे. सॉलोमन यांच्या एकमेव हयात कायदेशीर वारस/विधवा आहेत आणि सदर फ्लॅट व सदर शेअर्स त्यांच्या नावे त्यांचे मालक ह्या नात्याने निर्विवादपणे हस्तांतरित केले.

कोणत्याही व्यक्तींचा उपरोक्त फ्लॅट क्र. ए/३०२ आणि सदर शेअर्स/शेअर प्रमाणपत्राच्य विरुद्ध विक्री, हस्तांतरण, दान, हक्कत्याग, गहाण, भार, धारणाधिकार, वारसा, कब्जा अभिहस्तांकन किंवा अन्य प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी तसे लेखी स्वरुपांत पुष्ठचर्थ दस्तावेज आणि त्याच्या/तिच्या/त्यांच्या दाव्यांच्या पुष्ठचर्थ अन्य पुराव्यांसह ह्या सूचनेच्या प्रकाशनाच्या तारखेपासून १४ दिवसांत निम्नस्वाक्षरीकारांना त्यांच्या खालील कार्यालयात कळवावे, कसुर केल्यास, असे समजण्यांत येईल की, ते सोडून दिले आहेत आणि सदर फ्लॅट आणि सदर शेअर्स सर्व भारांपासून मुक्त आहेत.

दिनांक : ४ जून, २०२२

सौ. स्वाती एस. गाल श्रीमती हेतवी गाला मार वकील, उच्च न्यायालय गोल्ड कॉईन अपार्टमेंटस्, वाकोला चर्च समोर, सांताक्रुझ (पूर्व), मुंबई - ४०००५५

#### सोने लिलाव नि आमंत्रण सूचना

खालील नमूद कर्जदारांना **एफ६ कॅपिटल ॲण्ड फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड (एफ६सीएफ)** कडु त्यांर्न घेतलेल्या सोने दागिण्यांच्या सापेक्ष त्यांची थकबाकी रक्कम चुकती करण्यासाठी सूचना जारी केली होती. कर्जदारांनी सुविधेच्या अंतर्गत त्यांची थकबाकी चुकती करण्यास कसूर केल्यामुळे आम्हाला ६ जून २०२२ रोजी तारण सोने दागिण्यांच्या लिलाव करणे भाग पडले आहे. सदर लिलावातन कोणतीही अधिकची रक्कम वसल झाल्यास ती रक्कम संबंधित कर्जदारांना परत करण्यात येईल आणि लिलावानंतर तेथे काहि कमतरता असल्यास योग्य त्या कायदेशीर प्रक्रियेमार्फत कर्जदारांकडून वसुल करण्यात येईल. एफ६सीएफ ला पूर्व सूचनेशिवाय खालील कोणतीही रक्कम काढुन टाकण्याचा अधिकार आहे. पुढे एफ६सीएफ ने कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय लिलावार्च तारीख बदलण्याचा हक्क राखून ठेवला आहे. कर्ज क्र. ची सूची

एफ६-२१/२२-०१२३६, एफ६-२१/२२-०१४४१, एफ६-२१/२२-०१४७१, एफ६-२१/२२ ०१४७३, एफ६-२१/२२-०१५०५, एफ६-२१/२२-०१५२१, एफ६-२१/२२-०१५२३, एफ६-२१/२२-०१५३१. एफ६-२१/२२-०१५३४. एफ६-२१/२२-०१५३७. एफ६-२१/२२-०१५४५ एफ६-२१/२२-०१५४७, एफ६-२१/२२-०१५५३, एफ६-२१/२२-०१५५४, एफ६-२१/२२ ०१५७२, एफ६-२१/२२-०१५७८, एफ६-२१/२२-०१६०४, एफ६-२१/२२-०१६४४, एफ६-२१/२२-०१६४८, एफ६-२१/२२-०१६६७, एफ६-२१/२२-०१६६९, एफ६-२१/२२-०१६७२ एफ६-२१/२२-०१६७३, एफ६-२१/२२-०१७००, एफ६-२१/२२-०१७१२, एफ६-२१/२२-०१८२६, एफ६-२१/२२-०१८७६, एफ६-२१/२२-०१९२७, एफ६-२१/२२-०१९५४, एफ६ २१/२२-०१९५८, एफ६-२१/२२-०१९७६, एफ६-२१/२२-०१९८२, एफ६-२१/२२-०१९८३ एफ६-२१/२२-०१९८४, एफ६-२१/२२-०१९८५, एफ६-२१/२२-०२०३५, एफ६-२१/२२ ०२०३६, एफ६-२१/२२-०२०४४, एफ६-२१/२२-०२०६६, एफ६-२१/२२-०२०६८, एफ६ २१/२२-०२०६९, एफ६-२१/२२-०२०७०, एफ६-२१/२२-०२०७१, एफ६-२१/२२-०२०७२ एफ६-२१/२२-०२०८२, एफ६-२१/२२-०२०८३, एफ६-२१/२२-०१८३३, एफ६-२१/२२-०१९०९, एफ६-२१/२२-०१९२५, एफ६-२१/२२-०१९२९, एफ६-२१/२२-०१९५२, एफ६-२१/२२-०१९६४, एफ६-२१/२२-०२०४१, एफ६-२१/२२-०२१२०, एफ६-२१/२२-०२१२१ एफ६-२१/२२-०२१२८, एफ६-२१/२२-०२१२९, एफ६-२१/२२-०२१४९, एफ६-२१/२२-०२२०४, एफ६-२०/२१-००२५०, एफ६-२०/२१-००२५६, एफ६-२०/२१-००२६६, एफ६-२०/२१-००२७५, एफ६-२०/२१-००२८०, एफ६-२०/२१-००२८९, एफ६-२०/२१-००७६ एफ६-२०/२१-००८०९, एफ६-२०/२१-००८२४, एफ६-२०/२१-००८३०, एफ६-२०/२१-००८४३, एफ६-२१/२२-०१००५, एफ६-२१/२२-०१००७, एफ६-२१/२२-०१०५४, एफ६ २१/२२-०१०५६, एफ६-२१/२२-०१०६४, एफ६-२१/२२-०१०६७, एफ६-२१/२२-०१०८९ एफ६-२१/२२-०१०९०, एफ६-२१/२२-०१११०, एफ६-२१/२२-०१११३, एफ६-२१/२२-०१११४, एफ६-२१/२२-०११२४, एफ६-२१/२२-०११३१, एफ६-२१/२२-०११३८, एफ६ २१/२२-०११४८, एफ६-२१/२२-०११४९, एफ६-२१/२२-०११६३, एफ६-२१/२२-०११७९ एफ६-२१/२२-०११८२, एफ६-२१/२२-०११८७, एफ६-२१/२२-०१२२४, एफ६-२१/२२-०१२२७, एफ६-२१/२२-०१२३६, एफ६-२१/२२-०१२४२, एफ६-२१/२२-०१२६८, एफ६ २१/२२-०१२७३. एफ६-२१/२२-०१२७७. एफ६-२१/२२-०१२७९. एफ६-२१/२२-०१२८३ एफ६-२१/२२-०१२९४, एफ६-२१/२२-०१२९५, एफ६-२१/२२-०१२९६, एफ६-२१/२२-०१२९७, एफ६-२१/२२-०१३१४, एफ६-२१/२२-०१३१७, एफ६-२१/२२-०१३२२, एफ६ २१/२२-०१३२५, एफ६-२१/२२-०१३३४, एफ६-२१/२२-०१३४३, एफ६-२१/२२-०१३५१ एफ६-२१/२२-०१३६८, एफ६-२१/२२-०१३७१, एफ६-२१/२२-०१३९९, एफ६-२१/२२-०१४०७, एफ६-२१/२२-०१४०८, एफ६-२१/२२-०१४१०, एफ६-२१/२२-०१४१२, एफ६ २१/२२-०१४१३, एफ६-२१/२२-०१४१८, एफ६-२१/२२-०१४२३, एफ६-२१/२२-०१४२६ एफ६-२१/२२-०१४३२, एफ६-२१/२२-०१४३५, एफ६-२१/२२-०१४३७, एफ६-२१/२२ ०१४३८, एफ६-२१/२२-०१४३९, एफ६-२१/२२-०१४५९, एफ६-२१/२२-०१४७७, एफ६-२१/२२-०१४७९, एफ६-२१/२२-०१४८२, एफ६-२१/२२-०१४८५, एफ६-२१/२२-०१४८६ एफ६-२१/२२-०१४८७, एफ६-२१/२२-०१५१०, एफ६-२१/२२-०१५२५, एफ६-२१/२२-०१५२६, एफ६-२१/२२-०१५३०, एफ६-२१/२२-०१५३८, एफ६-२१/२२-०१५५८, एफ६-२१/२२-०१५६८, एफ६-२१/२२-०१५७१, एफ६-२१/२२-०१५७३, एफ६-२१/२२-०१५८२ एफ६-२१/२२-०१५८४, एफ६-२१/२२-०१५८५, एफ६-२१/२२-०१५८६, एफ६-२१/२२-०१५९२, एफ६-२१/२२-०१५९८, एफ६-२१/२२-०१५९९, एफ६-२१/२२-०१६३१, एफ६-२१/२२-०१६४९, एफ६-२१/२२-०१६५१, एफ६-२१/२२-०१६६४, एफ६-२१/२२-०१६५४ एफ६-२१/२२-०१६५५, एफ६-२१/२२-०१६५७, एफ६-२१/२२-०१६७०, एफ६-२१/२२-०१६७८, एफ६-२१/२२-०१६८०, एफ६-२१/२२-०१६८२, एफ६-२१/२२-०१६८४, एफ६ २१/२२-०१६८५, एफ६-२१/२२-०१६९१, एफ६-२१/२२-०१६९४, एफ६-२१/२२-०१६९५ ०१४७३, एफ६-२१/२२-०१५२१, एफ६-२१/२२-०१५३७, एफ६-२१/२२-०१५४५, एफ६-२१/२२-०१५४७, एफ६-२१/२२-०१५७८, एफ६-२१/२२-०१६४४, एफ६एमएचकेएलबी-२१/२२-एफ६एमएचकेएलबी-२१/२२-०००२५, एफ६एमएचकेएलबी-२१/२२-०००३४ एफ६एमएचकेएलबी-२१/२२-०००४१, एफ६एमएचकेएलबी-२१/२२-०००४४, एफ६एमएचकेएलबी-२१/२२-०००४८, एफ६एमएचकेएलबी-२१/२२-०००४९, एफ६एमएचकेएलबी-२१/२२-०००६३ एफ६एमएचकेएलबी-२१/२२-०००६७, एफ६एमएचकेएलबी-२१/२२-०००६९, एफ६एमएचकेएलबी-२१/२२-०००७४, एफ६एमएचकेएलबी-२१/२२-०००७६, एफ६एमएचकेएलबी-२१/२२-०००७७ एफ६एमएचकेएलबी-२१/२२-०००७८, एफ६एमएचकेएलबी-२१/२२-०००८३, एफ६एमएचकेएलबी २१/२२-००१०३. एफ६एमएचकेएलबी-२१/२२-००११०. एफ६एमएचकेएलबी-२१/२२-००१११ एफ६एमएचकेएलबी-२१/२२-००१९९, एफ६एमएचकेएलबी-२१/२२-००१४४, एफ६एमएचकेएलबी-२१/२२-००१६३, एफ६एमएचकेएलबी-२१/२२-००१९०, एफ६एमएचकेएलबी-२१/२२-००१९६ २२/२३-००४४४, एफ६एमएचकेएलबी-२१/२२-००२१५, एफ६एमएचकेएलबी-२१/२२-००२१७ एफ६एमएचकेएलबी-२१/२२-००२१८. एफ६एमएचकेएलबी-२१/२२-००२१९. एफ६एनपी-२१/२२ ०००५०. एफद्दएनपी-२१/२२-०००५४. एफद्दएनपी-२१/२२-०००६६. एफद्दएनपी-२१/२२-०००६७ एफ६एनपी-२१/२२-०००९६, एफ६एनपी-२१/२२-००१०८, एफ६एनपी-२१/२२-००१८५ एफ६एनपी-२१/२२-०००४२, एफ६एनपी-२१/२२-००२३६ एफ६एनपी-२१/२२-०००३६, एफ६एनपी-२१/२२-०००८४, एफ६एनपी-२१/२२-०००८८, एफ६एनपी-२१/२२-०००९९ एफ६एनपी-२१/२२-००१०९. एफ६एनपी-२१/२२-००११६. एफ६एनपी-२१/२२-००११७ एफ६एनपी-२१/२२-००१२१. एफ६एनपी-२१/२२-००२९२. एफ६एनपी-२१/२२-००३२४ एफ६एनपी-२१/२२-००१४५. एफ६एनपी-२१/२२-००३२५. एफ६एनपी-२१/२२-००३२६ एफ६एनपी-२१/२२-००३३५, एफ६एनपी-२१/२२-००३२७, एफ६एनपी-२१/२२-००३३६ एफ६एनपी-२१/२२-००३५६, एफ६एनपी-२१/२२-००१९१, एफ६एनपी-२१/२२-००३९० एफ६एनपी-२१/२२-००३८८, एफ६एनपी-२१/२२-००४१४, एफ६एनपी-२१/२२-००२३२ एफदएनपी-२१/२२-००६४९, एफदएनपी-२१/२२-००४६०, एफदएनपी-२१/२२-००२७९ एफ६एनपी-२१/२२-००२९३, एफ६एनपी-२१/२२-००४८७, एफ६एनपी-२१/२२-००४९२

एफ६एनपी-२१/२२-००३२२, एफ६एनपी-२१/२२-००५४५, एफ६एनपी-२१/२२-००५४६, पुढील माहिती, अटी आणि शर्ती आणि लिलावात सहभागी होण्यासाठी नोंदणीकरिता इच्छुक पक्षकार व्हॉटस्ॲप् नंबर मार्फत एफ६सीएफ ला संपर्क करू शकतात. कृपया नोंद घ्यावी की जर विहित वेळेत त्याच दिवशी पूर्ण न झाल्यास तो त्याच अटी आणि शर्तीवर पुढील दिवशों करण्यात येईल. ग्राहक मयत असल्यास संबंधित सर्व अर्ट त्यांच्या कायदेशीर वारसांना लागू होतील.

एफ६एनपी-२१/२२-००४९५.

तारीख: 04/06/2022

एफ६एनपी-२१/२२-००५१४, एफ६एनपी-२१/२२-००५१८

दिनांक: ०३.०६.२०२२ प्राधिकृत अधिकारी एफ६ कॅपिटल ॲण्ड फायनान्स लि. ठिकाण: पनवेल, रायगड

#### मागणी सूचना

न्याअर्थी ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लिमिटेड (यानंतर ''आर्सिल असा उल्लेख) ही सिक्युरिटायझेटशन ऑण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ऑण्ड एन्फोर्समेट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ऑक्ट २००२ च्या कलम ३ (यानंतर ''ॲक्ट'' असा उल्लेख) अन्वये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे नोंदणीकृत आणि कंपनी अधिनियम, १९५६ अन्वये स्थापित ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी आहे आणि ज्याअर्थी खालील नमूद तक्त्याच्या रकाना क्र. ३ मध्ये नमूद कर्जदार/गहाणदार/हमीदार/सह-कर्जदार आणि सहमतीदार यांनी घेतले आणि ज्याअर्थी आर्सिलने खालील नमूद तक्त्याच्या रकाना क्र. २ मध्ये नमूद **डीबीएस बँका**कडून घेतलेले कर्ज खात्याशी संबंधित वित्तीय मत्ता संपादित केली आणि ज्याअर्थी आर्सिल ॲक्ट अन्वये तारण धनको म्हणून आणि मिक्यरिटी इंट्रोस्ट (एस्फोर्ममेंट) कल्म २००२ च्या नियम २ महवाचना मटा ॲक्टन्चा कल्म १३(२) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसात त्यावरील पुढील व्याजासह सूचनेत नमद केलेली रक्कम चकती करण्यासाठी रकाना क्र. ३ मध्ये नमद कर्जदार/सहकर्जदार/हमीदार यांना बोलाविण्यासाठी मागणी सूचना जारी केल्या, परंतु विविध कारणांमुळे त्यांच्या पैकी काही जणांवर बजावणी होऊ

अनु.	कर्ज क्र./ शाखेचे नाव	कर्जदार/ सहकर्जदार/ हमीदाराचे	मागणी सूचनुसार रोजीसची
क्र.		नाव	एकूण थकबाकी
१	०३५४७४०००००००७७	प्रविण मनोहर कासार	१७,६३,६७५.७२/-
	डीबीएस बँक	सौ. प्रचिती प्रविण कासार	१७-०५-२०२२

मिळकतीचे वर्णन: फ्लॅट क्र. बी२, तळ मजला, श्री सद्भुरु कृपा सीएचएस लि., विंग बी, महात्मा फुले रोड, गरिबाचा वाडा, सर्वे क्र.३१, हिस्सा क्र.२५, मौजे शिवाजी नंगर डोंबिवली पश्चिम ठाणे जिल्हा शहर ठाणे, राज्य-एमएच. पीनकोड: ४२१२०२

त्यामुळे सदर सूचना प्रसिध्दीपासून ६० दिवसांत संबंधित कर्जदार/गहाणदार/हमीदार/सह-कर्जदार आणि सहमतीदारसमोर रकाना क्र. ३ मध्ये दर्शविलेली एकूण रक्कम प्रदान करण्यासाठी त्यांना बोलाविण्यासाठी रकाना क्र. ४ मध्ये नमुद कर्जदार/गहाणदार/हमीदार/सह-कर्जदार आणि सहमतीदारांना देण्यात येत आहे. सदर रक्कम रकाना क्र.४ मध्ये दर्शविलेल्या तारखे संबंधित कर्ज खात्याच्या संदर्भात देय आढळली आहे. हे स्पष्ट करण्यात येते की, एकूण रकमेसह एकत्रित पुढील व्याज आणि इतर रक्कम जी प्रदानाच्या तारखेपर्यंत देय बनेल ती चुकती केली नाही तर आर्सिल मध्ये वर्णिलेल्या मिळकतीवर तारण हितसंबंधाची सक्तवसुली करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करणे भाग पडेल. ॲक्ट आणि त्याअंतर्गत केलेल्या नियमान्वये विहीत केलेल्या बाबींमध्ये सूचना बजावण्यासाठी सुध्दा पावले उचलण्यात आली आहेत.

ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लिमिटेड

ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लि. • सीआयएन क्र. बुँ६५९९९एमएच२००२पीएलसी१३४८८४ • www.arcil.co.in नोंदणीकृत कार्यालय : दि स्बी, १० वा मजला, २९ सेनापती बापट मार्ग, मुंबई-४०००२८,

• दः ०२२ ६६५८१३००/३९९ **शाखा पत्ता** : ७०४, ७वा मजला, नेप्च्युन अपटाऊन सीएचएस एन.एस.रोड, मुलुंड पी.ओ मुलुंड(प)

मुंबई ४०००८० • दर. : ७२०८४९८८९०-९१-९२-९४-९५

# यूनियन बैंक 🕼 Union Bank

Andhra Corporation

कांदिवली (पूर्व) शाखा पटेल अपार्टमेंट, चिताभाई पटेल रोड, कांदिवली पूर्व, मुंबई ४०० १०१ ईमेल आयडी : ubin549151@unionbankofindia.com सेक्टर १३(२) अन्वये मागणी सूचनेचा ड्राफ्ट (कर्जदारांच्या नावे तारण मत्ताच्या बाबीमध्ये) युनियन बँक ऑफ इंडिया

कांदिवली पूर्व शाखा

श्री. राहल राजकमार पाठक फ्लॅट क्र. ५२१०, ३४५ बुर्ज खलिफा परिसर क्रमांक ३४५१८३३१२

युनायटेड अरब इमिरेट्स ५१४०५४. १. श्री. राह्ल राजकुमार पाठक

पत्ता: बी-२००२, धीरज सोलिटीअर, चिंचोळी बंदर रोड,

मालाड पश्चिम, मंबई ४०००६४

पत्ता: मे. मायक्रॉन टेक्नॉलॉजिस (एफझेडई), सैफ झोन, सरजाह,

युनायटेड अरब इमिरेट्स, पोस्ट बॉक्स क्र. ५१४०५४

पत्ता: फ्लॅट क्र. ३०१, ३ रा मजला, एपिटोम, अंतिम प्लॉट क्र. १० आणि सिटी सर्व्हे क्र. एफ/८५८, अंतिम प्लॉट क्र. ११ आणि सिटी सर्व्हे क्र. एफ/८५७, गाव बांद्रा, १६ आणि २ रा रोड, बांद्रा (पश्चिम) मुंबई ४०० ०५०

२. श्री. महेंद्र कुमार चतुर्वेदी

पत्ता: फ्लॅट क्र. ४०४, ए विंग, धीरज सोलिटिअर्स, चिंचोळी बंदर रोड, मालाड (पश्चिम), मुंबई ४५०००६४

विषय: तारण हितसंबंधावर अंमलबजावणी कारवाईची सूचना- आमच्याकडील

तुम्ही उपभोगलेल्या एनपीए म्हणून वर्गीकरण झालेल्या पत सुविधांशी संबंधित आम्ही तुम्हाला कळवू इच्छितो की, तुमचे खाते ४९१५०६६५००३९२८६ तुम्ही थकबाकी/हप्ते/व्याजाची परतफेड करण्यांत केलेल्या कसुरीच्या परिणामी २२.०४.२०२२ रोजी तुमच्या खात्याचे वर्गीकरण एनपीए खाते असे करण्यांत आले. आजमितीस खाली दर्शवल्याप्रमाणे तुमच्या खात्यांत रु. ८,५६,८२,६२४/- (रुपये आठ करोड छपन्न लाख **ब्याऐंशी हजार सहाशे चोवीस मात्र)** ची रक्कम थकीत आहे.

सुविधेचे नाव, थकीत रक्कम गहकर्ज आणि

एकूण रक्कमः रु. ८,५६,८२,६२४/- (रुपये आठ करोड छपन्न लाख ब्याऐंशी हजार सहाशे चोवीस मात्र)

आम्ही वारंवार मागणी करूनही तुम्ही तुमच्या खात्यातील थकबाकी रकमेपोटी कोणतीही रक्कम प्रदान केली नाही. तुम्ही तुमची दायित्वे निभावली नाहीत.

याद्वारे आम्ही तुम्हाला तुमच्याकडून करण्यांत आलेल्या कर्ज दस्तावेजांच्या अटी आणि शर्तीनुसार **रु. ८,५६,८२,६२४** सह मासिक आधारे द.सा. ७.१०% दराने व्याज रक्कम अदा करून ह्या सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून **६० दिवसांत** तुमची संपूर्ण दायित्वे चुकती करण्यसाठी सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्वशन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३ (२) च्या बाबतीत सांगत आहोत. कसूर न्यास. आम्हाला सदर अधिनियमातर्गत दिलेल्या कोणत्याही किंवा सर्व अधिकार वापर बँकेच्या नावांत तुम्ही बनवलेल्या खालील तारणांची सक्त वसुली करणे भाग पडेल.

## तारण मत्तांचे वर्णन :

१. फ्लॅट क्र. ३०१, ३ रा मजला, एपिटोम, अंतिम प्लॉट क्र. १० आणि सिटी सर्व्हे क्र. एफ/८५८ आणि अंतिप्लॉतक्क्र. ११ आणि सिटी सर्व्हे क्र. एफ/८५७, गाव बांद्रा, १६ वा आणि २९ वा रोड, बांद्रा (पश्चिम), मुंबई ४०० ०५०

१) कृपया ध्यानांत ठेवावे की, जर तुम्ही ६० दिवसांत थकबाकीचा भरणा केला नाही आणि जर बँकेने ह्या ॲक्ट अंतर्गतचे तिचे अधिकार वापरलेत आणि जर तारण मत्तांच्या विक्री रकमेमधून संपूर्ण थकबाकी भागवता आली नाही तर आम्हाला, तुमच्याकडून उर्वरित रकमेची वसुली करण्यासाठी एखाद्या विधी न्यायालय/कर्ज वसुली न्यायाधिकरणांत तुमच्याविरुद्ध सुयोग्य कायदेशीर प्रक्रिया करण्यास भाग पडेल.

२) ॲक्ट च्या कलम १३ (१३) प्रमाणे, ह्या सूचनेच्या प्राप्तीनंतर तुम्हाला बँकेच्या संमती शिवाय नियमित कामकाजाच्या व्यतिरिक्त उपरोक्त तारणांचा व्यवहार करण्यास किंवा त्या निकाली कादण्यास मञ्जाव केलेला आहे. ह्या कलमाचे कोणत्याही प्रकारे उलंघन केल्यास गंभीर परिणाम होतील हे कपया ध्यानांत ठेवावे.

३) तारण मत्तांचे विमोचन करण्यासाठी उपलब्ध असलेल्या वेळेच्या संबंधात सरफैसीच्या कलम १३ च्या पोट-कलम (८) च्या तरतुदींकडे तुमचे लक्ष वेधण्यांत येत आहे.

प्राधिकृत अधिकारी दिनांक: ०२.०५.२०२२ ठिकाण: मंबर्ड युनियन बँक ऑफ इंडिया

# TATA

# TATA INVESTMENT CORPORATION LIMITED

सीआयएनः एल६७२००एमएच१९३७पीएलसी००२६२२ नोंदणीकृत कार्यालयः एलफिन्स्टन बिल्डिंग, १० वीर निरमन रोड, मुंबई-४०० ००१. द्.क्र : ०२२-६६६५८२८२, फॅक्स : ०२२-६६६५७९१७, ईमेल : ticl@tata.com, वेबसाईटः www.tatainvestment.com

८५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा, ई-व्होटींग आणि बुक क्लोजरची सूचना

याद्वारे सूचना देण्यांत येते की, एजीएम च्या सूचनेत मांडलेले कामकाज करण्यासाठी टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड ''कंपनी'') च्या सभासदांची पंच्याऐंशीवी (८५ वी) वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'' किंवा ''सभा'') सोमवार, २७ जून, २०२२ सायं. ४.०० वा. (भा.प्र.वे.) केवळ व्हिडिओ कॅन्फरन्सींग (''व्हीसी'') सुविधा/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (''ओएव्हीएम'') प्रकारे घेण्यांत येईल. निगम व्यवहार मंत्रालयाने जारी केलेले दिनांक ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, ५ मे, २०२०, १३ जानेवारी, २०२१, १४ डिसेंबर, २०२१ व ५ मे, २०२२ ची जनरल सर्क्युलर्स (एकत्रित उल्लेख ''एमसीए सर्क्युलर्स'') आणि दिनांक १२ मे, २०२०, १५ जानेवारी, २०२१ व १३ मे, २०२२ ची सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (''सेबी'') सर्क्युलर नुसार कंपनीने ज्यांचे ई–मेल ॲड्रेसेस कंपनी किंवा रजिस्ट्रार अँड ट्रान्सफर एजंट ('रजिस्ट्रार') आणि . डिपॉझिटरीज कर्ड नोंदवले आहेत त्या भागधारकांना केवळ इलेक्ट्रॉनिक माध्यमातून गुरूवार, २ जून, २०२२ रोजी वार्षिक अहवाल २०२१-२२ सह ८५ व्या एजीएम ची सुचना पाठवली आहे. ज्या सभासदांनी त्यांच्या फोलिओ क्र. / डीपी आयडी आणि क्लायंट आयडी नोंदवून ticl@tata.com वर सदर करिता विनंती केल्यास त्यांना कंपनी वार्षिक अहवाल २०२१-२२ च्या प्रत्यक्ष प्रती

इतर गोर्ष्टींबरोबर, ८५ व्या एजीएमची सूचना आणि स्पष्टीकरणात्मक निवेदन असलेला कंपनीचा वार्षिक अहवाल २०२१-२२ https://tatainvestment.com/ TICL\_Annual\_Report\_FY\_21\_22.pdf. वर आणि स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाईटस् म्हणजेच www.bseindia.com व www.nseindia.com वर उपलब्ध आहे. त्याची एक प्रत नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (''एनएसडीएल'') ची

वेबसाईट www.evoting.nsdl.com वर सुध्दा उपलब्ध आहे.

रिमोट ई-व्होटींगः कंपनी अधिनियम, २०१३ (''अधिनियम'') चे कलम १०८ सह वाचता वेळोवेळी सुधारित कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ चा नियम २०, इन्स्टिटयुट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया ने जारी केलेले जनरल मिटींग वरील सेक्रेटेरीयल स्टॅंडर्ड - २ आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वयारमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ४४ च्या अनुपालनात कंपनी तिच्या सभासदांना एजीएम मध्ये करावयाच्या संबंधात एजीएम पूर्वी तसेच एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटींग ची सुविधा पुरवत आहे आणि त्याकरिता कंपनीने इलेक्ट्रॉनिक माध्यमातून व्होटींग सुविधांसाठी एनएसडीएल ची नियुक्ती केली आहे. रिमोट ई-व्होटींग साठीचे तपशिलवार निर्देश एजीएमच्या सूचनेत दिले आहेत. सभासदांनी कृपया खालील गोष्टी

ए. खालील कालावधीमध्ये रिमोट ई-व्होटींग सुविधा उपलब्ध असेल.

रिमोट ई-व्होटींगची सुरुवात	गुरूवार, २३ जून, २०२२ रोजी स. ९.०० वा (भा.प्र.वे.) पासून
रिमोट ई-व्होटींगची समाप्ती	रविवार, २६ जून, २०२२ रोजी सं. ५.०० वा. (भा.प्र.वे.) पर्यंत

त्यानंतर मतदानासाठी रिमोट ई-व्होटींग मॉडयुल एनएसडीएल कडून निष्क्रिय केलं जाईल आणि सभासदांना सदर तारीख आणि वेळेनंतर इलेक्ट्रॉनिक पध्दतीने मत देण्याची अनुमती नसेलः

सभासदांचे मतदान अधिकार सोमवार २० जून, २०२२ (''कट - ऑफ डेट'') रोजीस कंपनीच्या भरणा झालेल्या समभाग भांडवलातील त्यांच्या हिश्श्याच्या प्रमाणांत असतील. रिमोट ई-व्होटींग सिस्टीमची सुविधा सभेत सुध्दा उपलब्ध करून देण्यात येईल आणि रिमोट ई-व्होटींग ने ज्यांनी आधी त्यांचे मत दिलेले नसेल त्या सभेत जर राहणाऱ्या सभासदांना सभेमध्ये त्यांचे अधिकार वापरणे शक्य होईल. केवळ ज्या व्यक्तीचे नाव कट-ऑफ डेट रोजीस सभासदांना नोंदवहीत लाभार्थी मालकांच्या नोंदवहीत नोंदवावे असेल तेच एजीएम पूर्वी/एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटींग ची सुविधा वापरण्यास हक्कदार असतील.

एखादा बिगर वैयक्तिक भागधारक किंवा प्रत्यक्ष स्वरुपात रोखे धारण करणारे भागधारक ज्यांनी सूचना पाठवल्यानंतर कंपनीचे शेअर्स संपादित करून कंपनीचे सभासद बनले आणि कट-ऑफ डेट रोजीस शेअर्स धारण करते असतील ते evoting@nsdl.co.in वर एक विनंती पाठवून ई-व्होटींग साठी युजर आयडी आणि पासवर्ड मिळवू शकतात, तथापि, जर रिमोट ई-व्होटींगसाठी आधीच एनएसडीएल कडे नोंदणीकृत असेल तर मत देण्यासाठी तो/ती त्याचा/तिचा सध्याचा युजर आयडी आणि पासवर्ड वापरू शकतात.

इलेक्ट्रॉनिक स्वरुपात रोखे धारण करणारे वैयक्तिक भागधारक आणि ज्यांनी सूचना पाठवल्यानंतर कंपनीचे शेअर्स संपादित करून कंपनीचे सभासद बनले व कट-ऑफ डेट रोजीस शेअर्स धारण करत असतील त्यांनी एजीएमच्या सूचनेच्या मुद्दा २९ (बी) (i) मध्ये दिलेली लॉगीन प्रक्रिया अनुसरावी. ई-व्होटींग सुविधेसाठी एनएसडीएल किंवा सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड ('सीडीएसएल') कडे नोंदणीकृत डिपॉझिटरी पार्टिसिपट मार्फत धारण केलेल्या डिमॅट खात्याचे सध्याचे लॉगीन क्रेडेन्शीअल्स वापरूनही सभासद लॉगीन करू शकतात.

जी व्यक्ती कट-ऑफ डेट रोजीस सभासद नसेल त्यांनी एजीएमची सूचना फक्त माहितीसाठी दिल्याचे समजावे. एजीएमच्या आधी/एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटींग प्रक्रिया सुरळीत व पारदर्शीपणे होते का ते तपासण्यासाठी तपासणी अधिकारी म्हणून पारिख अँड असोसिएटस, व्यावसायिक कंपनी सेक्रेटरीज चे श्री. पी. एन. पारिख (सभासदत्व क्र. एफसीएस ३२७) किंवा ते नसल्यास श्री. मितेष धाबलीवाला (सभासदत्व क्र. एफसीएस ८३३१) किंवा ते नसल्यास श्रीमती सर्वरी शाह (सभासदत्व क्र. एफसीएस ९६९७) यांची नियुक्ती केली आहे.

<del>ई-मेल ॲड्रेस ची नोंदणीः</del>

ज्या सभासदांनी अजुनपर्यंत त्यांचे ई-मेल ॲड्रेसस नोंदवले नसतील त्यांनी इलेक्ट्रॉनिक पध्दतीने एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल २०२१-२२ प्राप्त करण्यासाठी आणि रिमोट ई-व्होटींगकरिता लॉगीन आयडी व पासवर्ड प्राप्त करण्यासाठी त्यांचे ई-मेल ॲड्रेसस नोंदविण्याकरिता सोमवार, २० जून, २०२२ रोजी सं. ५.०० (भा.प्र.वे.) पूर्वी खालील प्रक्रियेनुसार करावे.

भेट देण्याची लिंक : https://tcpl.linkintime.co.in/EmailReg/Email\_Register.html

ड्रॉपडाऊन लिस्ट मधून कंपनीचे नाव निवडा : टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड

फोलिओ क्र. /डीपी आयडी, क्लायंट आयडी, भागधारकांचे नाव, पॅन तपशील, मोबाईल क्र. आणि ईमेल पत्ता भरा. प्रत्यक्ष स्वरुपात शेअर्स धारण करणाऱ्या सभासदांनी त्या व्यतिरिक्त त्यांच्या एका शेअर प्रमाणपत्राचे क्रमांक भरावे आणि पॅन कार्ड व पत्ता पुरावा म्हणजेच आधार कार्ड, पासपोर्ट किंवा त्यांच्या शेअर प्रमाणपत्राची पुढील आणि मागील बाजूची स्व-साक्षांकित प्रत अपलोड करावी.

सिस्टीम मोबाईल क्र. आणि ईमेल ॲड्रेस वर ओटीपी पाठवेल. तुमचा ईमेल ॲड्रेस आणि मोबाईल क्रमांक भरा.

ई) मोबाईल क्र. आणि ईमेल ॲड्रेस वर प्राप्त झालेला ओटीपी भरा. वार्षिक अहवाल २०२१-२२ आणि ई-व्होटींग क्रेडेन्शीअल्स सह एजीएमच्या सूचनेच्या बजावणीच्या मर्यादित एफ)

कारणासाठी सिस्टीम ईमेल ॲड्रेस ची पृष्टी करेल. न्यांच्या ई-मेल ॲड्रेमच्या कायमच्या नोंदणीसाठी, डिमॅट स्वरुपात शेअर्स धारण करणाऱ्या सभासदांनी कृपया ते त्यांच्या

डिपॉझिटरी पार्टिसिपंटस (''डीपी'') कडे व प्रत्यक्ष पध्दतीने शेअर्स धारण करणाऱ्या सभासदांसाठी रजिस्ट्रार कडे आद्यतन रिमोट ई–व्होटींग शी संबंधित कोणत्याही चौकशी/तक्रारीच्या बाबतीत तुम्ही <u>www.evoting.nsdl.com</u> च्या डाऊनलोड सेक्शन

येथे उपलब्ध सभासदांसाठी फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स (एफएक्युज) आणि ई-व्होटींग युजर मॅन्युअल पाहावे किंवा एनएसडीएल च्या टोल फ्री क्रमांक : १८०० १०२० ९९० आणि १८०० २२४ ४३० वर कॉल करावा किंवा ed co in ਕੁਦ ਰਿਜ਼ੰਗੀ ਘਾੜਕਾਰੀ

एनएसडीएल आणि सीडीएसएल ह्या डिपॉझिटरीज मार्फत लॉगीन संबंधात कोणत्याही तांत्रिक समस्येसाठी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून रोखे धारण करणाऱ्या वैयक्तिक भागधारकांसाठी हेल्पडेस्क :

١	लॉगीन प्रकार	हेल्पडेस्क तपशील	
ı	एनएसडीएल	नॉगीन मध्ये कोणतीही तांत्रिक समस्या असलेले सभासद evoting@nsdl.co.in वर एक विनंती पाठवून	
ı	कडील रोखे	केंवा टोल फ्री क्र. १८०० १०२० ९९० किंवा १८०० २२४ ४३० वर कॉल करून एनएसडीएल हेल्पडेस्क	
١		शी संपर्क साधू शकतात.	
١	सीडीएसएल	helpdesk.evoting@cdslindia.com वर एक विनंती पाठवून किंवा ०२२-२३०५८७३८ किंवा ०२२-	
ı	कडील रोखे	वे २३०५८५४२/४३ वर कॉल करून सीडीएसएल हेल्पडेस्क शी संपर्क साधू शकतात.	

बक क्लोजर आणि लाभांशः

ठिकाण : मुंबई

दिनांक : ०३ जून, २०२२

गुढे सूचना देण्यांत येते की, अधिनियमाने कलम ९१ आणि त्याअंतर्गत बनवलेले नियम यास अनुसरुन **८५ व्या एजीएम आणि** . कंपनीच्या प्रत्येकी रु. १० च्या सामान्य भागावर रु. ५५/- (५५०%) लाभांश प्रदान ह्या कारणस्ताव कंपनीच्या सभासदांची नोंदवही आणि भाग हस्तांतरण पुस्तके शनिवार ४ जून, २०२२ ते शुक्रवार १० जून, २०२२ पर्यंत (दोन्ही **दिवस धरुन)** बंद राहतील. सभासदांकडून लाभांश घोषित झाल्यास तो **बुधवार, २९ जून, २०२२** रोजी आणि पासून प्रदान केला जाईल. सदरच्या तपशिलवार प्रक्रिया/प्रपत्रे www.tatainvestment.com येथे कंपनीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे . टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड साठी

बधन बँक लिमिटेड

मनोज कुमार सी व्ही चिफ फायनान्शिअल ऑफीसर व कंपनी सेक्रेटरी कर्ज वसुली न्यायाधिकरण-१ मुंबई (भारत सरकार, वित्तीय मंत्रालय) २ रा मजला, टेलिफोन भवन, कुलाबा मार्केट

कुलाबा, मुंबई-४०० ००५ (५वा मजला, सिंदिया हाऊस, बॅलार्ड इस्टेट,

ओ.ए. ॲर्ज क्र. ४९७ सन २०२१

परि. क्र. १७ व्यनलक्ष्मी बँक लिमिटेड .....अर्जदार

मे. जयेश इंटरप्राईझेस आणि अन्य प्रतिवादी

प्र<mark>तिवादी क्र.१: मे. जयेश इंटरप्राईझेस,</mark> फ्लॅट क्र.१, १ला मजला, तेज मंजुल सीएचएसएल प्तीटीएस क्र.५५७/१, तेजपाल ...-विलेपार्ले(पूर्व), मुंबई ४०००५७. प्रतिवादी क्र. २: श्री. जयेश एम मेहता, फ्लॅट r.१, १ला मजला, तेज मंजुल सीएचएसएल,

सीटीएस क्र.५५७/१, तेजपाल रोड,

विलेपार्ले(पूर्व), मुंबई ४०००५७. प्रतिवादी क्र. ३: सौ. कांतालक्ष्मी एम मेहता, rलॅट क्र.१, १ला मजला, तेज मंजुल नीएचएसएल, सीटीएस क्र.५५७/१, तेजपाल रोड, विलेपार्ले(पूर्व), मुंबई ४०००५७.

प्रतिवादी क्र. ४: श्री. मनिष एम मेहता, फ्लॅट ь.९-डी, बी विंग, ९वा मजला, रिवाली पार्क, प्तमर्पण सोसायटी, मेट्रो मॉलजवळ, वेस्टर्न एक्सप्रेस हायवेसमोर, बोरिवली(पूर्व), मुंबई ४०००६६. **समन्स** 

 ज्याअर्थी वरील नावाचे अर्जदारांनी सदर यायाधिकरणात वरील उल्लेखित अर्ज दाखल केला

. २. ज्याअर्थी साधारण स्वरुपात समन्सची बजावणी गरिणामकारक झालेली नाही आणि ज्याअर्थी न्यायाधिकरणाद्वारे पर्यायी बजावणीकरिता अर्ज संमत करण्यात आला आहे. ३. तम्हाला सदर न्यायाधिकरणासमक्ष व्यक्तिशः वा विकलाद्वारे लेखी विवरणपत्र/म्हणणे दाखल करण्यासाठी आणि विनंतीप्रमाणे अनुतोष का मंजूर करु नये याची कारणे दर्शविण्यासाठी **१८ जुले,** २०२२ **रोजी ् दु. १२.००** उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत.

 सूचना घ्यावी की, कसूरवार ठरल्यास, तुमच्या अनुपस्थितीत अर्जाची सुनावणी होईल आणि निर्धारित असेल.

माझ्या हस्ते आणि सदर न्यायाधिकरणाच्या शेक्क्याने २४ मे, २०२२ रोजी दिले/जारी.



कर्ज वसूली न्यायाधिकरण-।, मुंबई

#### टिळक मंदिर, राम मंदिर रस्ता, विलेपारले (पर्व) - मंबई ४०००५७. ९९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सभासदांना सूचना लोकमान्य सेवा संघाची ९९ वी वार्षिक

सर्वसाधारण सभा रविवार दि. २६ जून २०२२ रोजी दुपारी ३.३० वाजता संस्थेच्या पु. लं. देशपांडे सभागहात भरणार आहे. सभेत पढील कामे होतील १. रविवार दि. १३ मार्च २०२२ रोजी झालेल्या

करणे २. कार्यकारी मंडळाने सादर केतेल्या ०१ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२२ या वर्षाचा वार्षिक

वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून संमत

वृत्तान्त संमत करणे. . ३. कार्यकारी मंडळाने सादर केलेले हिशेब व हिशेब तपासनिसांनी ०१ एप्रित २०२१ ते ३१ मार्च

२०२२ या वर्षाच्या हिशेबास मान्यता देणे. ४. संघ नियम क्रमांक १८(२) (ज) प्रमाणे पुढीट वर्षाकरिता सनदी हिशेब तपासनीस नेमणे व

त्यांचे मानधन ठरवणे. ७. संघ नियम क्रमांक १८(२) (झ) प्रमाणे पुढील तीन वर्षाकरता कायद्याचे सल्लागार नेमणे. आनंद्रधाम येथे नदी काठावर बंधारा

घालण्याच्या खर्चाला मान्यता देणे. ७. संघ नियम क्रमांक १३ (२) (अ) प्रमाणे पुढील तीन वर्षांकरता संघाट्या दोन संयुत्त कार्यवाहांची निवड करणे. (निवडणूक नियमावलीप्रमाणे) ८. संघ नियम क्रमांक १३ (२) (ब) प्रमाणे पुढीत तीन वर्षांकरता कार्यकारी मंडळावरील बारा सभासदांची निवड करणे. (निवडण्व नियमावलीप्रमाणे)

३. अध्यक्षांच्या परवानगीने येणारे आयत्या वेळचे महेश काळे / डॉक्टर रश्मी फडणवीस

विषय

#### संघ कार्यवाह, लोकमान्य सेवा संघ, पारले टिळक मंदिर, ०३ जून २०२२ लोकमान्य सेवा संघ, पारले विशेष सूचना १. सर्वसाधारण सभेची गणसंख्या २५ राहील.

२. योग्य गणसंख्येने सुरु झालेली सभा, सभेचे स्थगित होणार नाही. ३. नियुक्त वेळेपासून पंधरा मिनिटांच्या आत

केली जाईल. अशा तन्हेने स्थगित केलेली सभा ऱ्याच ठिकाणी पंधरामिनिटांनंतर भरेल. अश स्थगित सभेस गणसंख्येचा नियम लागू नाही. (संघ नियम क्रमांक १८(९) अन्वये). x. अंघाचे वार्षिक हिशेब व वतान्ताची पत रविवार दि. १९ जन २०२२ पासन संघ कार्यालयात

(कार्यालयीन वेळेत) पाँहण्यासाठी उपलब्ध होईल (अंघ नियम क्रमांक १८(१९) अन्वरो) ७. सभासदांनी सभेपुढील कामाबहल सूचना सूचक-अनुमोदक यांच्या संमतीसह रविवार दि. १९ जून २०२२ पर्यंत संघ कार्यवाहांकडे पाठवल्या पाहिजेत. (संघ नियम क्रमांक १८ (६)

मताधिकार १. ज्या सभासदास सभासद होऊन सहा महिने पूर्ण झाले असतील अशा सभासदास मतदानाचा अधिकार राहील

२. संघाचा कर्मचारी, तो संस्थेचा सभासद असला तरीही मताधिकारास पात्र समजला जाणार नाही. ३. मतदानाचा अधिकार नसलेल्या सभासदास सभेस उपस्थित राहता चेईल. परंत कोणत्याही प्रकारे सभेट्या कामकाजात भाग घेता येणार

).....प्रमाणपत्र धारक



Bandhan रीजनल ऑफिसः नेताजी मार्ग, मिठाकली सिक्स रस्त्यांजवळ, एलिसब्रीज, अहमदाबाद-०६. फोन: +91-79-26421671-78 एलिसब्रीज, अहमदाबाद-06. फोन: +91-79-26421671-75

## प्रतीकात्मक ताबा सूचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की सेक्युरिटायझेशन अँड रीकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 या अधिनियमांतर्गत आणि कलम 13(12), सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) नियम 2002 च्या नियम 3 सह वाचून त्याअन्वये मिळालेल्या अधिकाराचा वापर करुन, प्राधिकृत अधिकाऱ्याने खालिल खात्यासमोर नमूद दिनांकेला मागणी नोटिस कर्जदार निर्गमित केली असून त्यात कथित सूचना मिळाल्यापासून 60 दिवसांच्या आत ती रक्कम परत करण्याची सूचना देण्यात आली होती. कर्जदारांनी कर्जाची परतफेड न केल्यामुळे याद्वारे कर्जदारांना, आणि सर्वसाधारण जनतेला नोटिस देण्यात येते की खाली सही करणाऱ्याने येथे खाली वर्णन केलेल्या मालमत्तेचा प्रतीकात्मक ताबा, कथित ॲक्टचा सेक्शन 13(4) हा, कथित नियम 8 सह वाचला असता त्याखाली त्याला दिलेल्या अधिकारांचा वापर करून, खाली दिलेल्या खात्यासमोर निर्देशित केलेल्या तारखेला घेतलेला आहे. याद्वारे कर्जदाराला आणि सर्वसाधारणपणे जनतेला मालमत्तेसंबंधात कोणताही व्यवहार न करण्याचा सावधगिरीचा इशारा देण्यात येत आहे आणि मालमत्तेबाबत करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा रक्कम, व्याज, खर्च आणि शुल्कसाठी बंधन बँक लिमिटेडच्या प्रभारांच्या आधीन असेल. प्रतिभृत मत्ता सोडवून घेण्यासाठी, उपलब्ध वेळेच्या संबंधात, अधिनियमाच्या कलम 13 च्या उप–कलम (8) च्या तरतुदींकडे कर्जदारांचे/मोर्टगेजरचे लक्ष वेधण्यात येत आहे.

कर्जदाराचे नाव आणि कर्ज खाते क्रमांक	मालमत्तेचे वर्णन (सुरक्षित मालमत्ता)	मागणी नोटिसेची दिनाक	प्रतीकात्मक ताबा दिनाक	मागणी सूचनेच्या दिनांकेला थकित रक्कम
श्री. भुपेश हरीषचंद्र सांखे श्रीमती. भक्ती भुपेश सांखे हमीदारः श्रीमती. शितल अजय पिंपळे 310/2563	एफपी#1, आत्मा सांई, अंतिम प्लॉट क्र. 102, काटकर पाडा बिल्डिंग क्र. ए-1, बोइसर पूर्व, जि. ठाणे- 401501 येथे स्थित असलेल्या स्थावर मालमत्तेचे सर्व खंड व भूभाग आहेत आणि ही मालमत्ता खालीलप्रमाणे वेढलेली आहेः उत्तरः निवास, पूर्वः निवास, पश्चिमः निवास, दक्षिणः निवास	11.02.2022	30.05.2022	হ.13,27,369.40
श्री. कल्पेश ब्रिजेशकुमार जाधव श्री. ब्रिजेशकुमार रामबली जाधव 310/4636	बिल्डिंग क्र. 3, सी विंग, 005 रॉयल गार्डन, तारापूर रोड, कुर्गाव, पालघर, जि. – ठाणे येथे स्थित असलेल्या स्थावर मालमत्तेचे खंड व भूभाग आहेत आणि ही मालमत्ता खालीलप्रमाणे वेढलेली आहेः उत्तरः पार्किंग, पूर्वः फ्लॅट 006, पश्चिमः खुला प्लॉट, दक्षिणः प्रवेश करण्याचा मार्ग	11.02.2022	30.05.2022	ফ.12,39,205.76
श्री. मानकराम हदमनराम देवासी श्रीमती. सोहनी मानकराम देवासी 310/3132	अंतिम प्लॉट क्र. 201, खेतान रेसिडेन्सी, एमआयडीसी रोड, गंगोत्री हॉटेल जवळ, बोइसर (सीटी), ठाणे येथे स्थित असलेल्या स्थावर मालमत्तेचे सर्व खंड व भूभाग आहेत आणि ही मालमत्ता खालीलप्रमाणे वेढलेली आहेः उत्तरः निवास, पूर्वः निवास, पश्चिमः निवासी प्लॉट, दक्षिणः निवास	11.02.2022	30.05.2022	ফ.16,14,158.93
श्री. जयप्रकाश नागेश्वर सिंह 410/1502	अंतिम प्लॉट क्र. 0, 204 साई दर्शन बिल्डिंग, सोनारपाडा रोड, डोंबिवली, कल्याण–डोंबिवली, कल्याण–421203 येथे स्थित असलेल्या स्थावर मालमत्तेचे सर्व खंड व भूभाग आहेत आणि ही मालमत्ता खालीलप्रमाणे वेढलेली आहे: उत्तर: बिल्डिंग, पूर्व: दुकान, पश्चिम: रस्ता, दक्षिण: बिल्डिंग	08.02.2022	30.05.2022	ফ.10,70,053.08

## मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र-३

वित्त मंत्रालय, भारत सरकार सेक्टर-३०ए, रघुलीला मॉलपुढे, वाशी रेल्वे स्टेशनजवळ, वाशी, वाशी मुंबई-४००७०३ स्थावर मिळकतीच्या जप्तीचे वॉरंट वसूली प्रक्रिया क्र १२७ सन २०१९

युनियन बँक ऑफ इंडिया (एक्स-कॉर्पोरेशन बँक)

श्री. मोहन प्रकाश शर्मा आणि अन्य )... प्रमाणपत्र ऋणको श्री. मोहन प्रकाश शर्मा

राहणार येथे ए/७०२, सोनम नगर सीएचएसएल न्यू गोल्डन नेस्ट भाईंदर (पू),

जिल्हा ठाणे-४०१ १०७

मीस राधे कृष्ण इंटरप्राईझेस चे एकमेव प्रोप ए७०४, ग्रामा हाऊस, ७वा मजला वाशी सेक्टर १९, . एपीएमओ मार्केट नवी मुंबई-४००७०५

२. सुधीर मोहन पवार

ए ५०१ डायमंड अपार्टमेंट्स प्रिन्स सीटी, एमजी रोड, मीरा रोड(पू), जिल्हा ठाणे-४०१ १०७

ज्याअर्थी सन्माननीय पीठासिन अधिकारी यांनी काढलेल्या ओ. ए. क्र. ५६२ सन २०१६ मधील रोजीस वसुली प्रमाणपत्र क्र. १२७ सन २०१९ च्या संदर्भातील तुम्ही सीडी यांच्याकडून थकबाकी **रु. १२,१९,१९९.०० (रुपये बारा लाख अकरा हजार एकशे नव्याण्णव मात्र)** यासह व्याज ही रक्कम चुकती करण्यात कसुरवार ठरले आहात.

तुम्हाला याद्वारे कोणत्याही बाबतीत खालील नमूद मिळकतीसह व्यवहार किंवा कब्जा, प्रभारासह हस्तांतर, अन्यसंक्रमण, तिसऱ्या पक्षाचा हितसंबंध निर्माण करणे, वाटप करण्यापासून पुढील आदेशापर्यंत प्रतिबंध आणि मनाई करण्यात येत आहे आणि की सर्व व्यक्तींना असे हस्तांतर, अन्यसंक्रमण, कब्जा किंवा प्रभारान्वये कोणताही लाभ घेण्यापासून मनाई करण्यात येत आहे.

## मिळकतीचे विस्तृतीकरण

१) ए/७०२, ए विंग, सोनम नगर सीएचएस लि, न्यू गोल्डन नेस्ट, गोडदेव गाव, भाईंदर (पू), जिल्हा ठाणे चे निवासी परिसर च्यासह फिक्चर्स, फर्निचर, कॅश आणि बँक बॅलन्स, ज्वेलरीज इ. २) ए ५०१ डायमंड अपार्टमेंट्स प्रिन्स सीटी, एमजी रोड, मीरा रोड(पू), जिल्हा ठाणे-४०१ १०७

चे निवासी परिसर च्यासह फिक्चर्स, फर्निचर, कॅश आणि बँक बॅलन्स, ज्वेलरीज इ.

माझ्या हस्ते आणि न्यायाधिकरणाच्या शिक्क्यासह दिले, मुंबई येथे सदर **२२ एप्रिल, २०२२** सही/ रत्नेश कुमार

मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण-॥

वसुली अधिकारी